



16<sup>th</sup> May, 2024

To,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No. C/1, G block,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (E)  
Mumbai 400051.  
**Scrip ID - HPAL**

To,  
**BSE Limited**  
1<sup>st</sup> Floor, New Trading Ring,  
Rotunda Building,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400001.  
**Scrip Code - 543433**

**Subject: Newspaper Publication - Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024.**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024, as approved by the Board of Directors in its meeting held on 14<sup>th</sup> May, 2024, were published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 16<sup>th</sup> May, 2024. The copies of the same are enclosed herewith.

You are requested to kindly take same on record.

Thanking you,

Yours truly,  
**For HP Adhesives Limited**

**Jyoti Chawda**  
**Company Secretary**  
*Encl.: As above*

**HP ADHESIVES LIMITED** (Formerly known as HP ADHESIVES PRIVATE LIMITED)

**Corporate Office:** 501, 5th floor, C Wing, Business Square Bldg., Andheri East, Mumbai 400093, Maharashtra, India  
**Registered Office:** 11, Unique House, Chakala, Andheri (East), Mumbai 400099, India  
CIN: L24304MH2019PLC325019

**Tel:** +91-22-68196300  
**Email:** info@hpadhesives.com  
**Web:** www.hpadhesives.com

**बैंक ऑफ बरौदा**  
**Bank of Baroda**

Recovery Department, Mumbai Metro Central Region, 3, Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai-400001.  
Telephone: 022-42060828. Email: recovery.mmcr@bankofbaroda.com

**E-AUCTION CUM SALE NOTICE**

Bank of Baroda, Regional Office, Mumbai Metro Central Region, Mumbai is conducting e-auction cum-sale of seized vehicles by holding e-auction on "AS IS WHERE IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS". The details of vehicles are as under:

| Sr No | Borrower Name           | Model                  | MFG Year | Reg. No.    | (1) Reserve Price (2) EMD Amount                               | Bid Increase Amount | Contact Number | Parking Location  |
|-------|-------------------------|------------------------|----------|-------------|--|---------------------|----------------|---|
| 1     | Ishaq Tours And Travels | Hyundai Xcent 1.2 CRDI | 2017     | MH03C H3362 | 1. Reserve Price: Rs. 54,000.00<br>2. EMD Amount: Rs. 5,400.00 | Rs. 5,000.00        | 022-49718863   | Public parking lot of Municipal Corporation of Greater Mumbai CTS No. 5530/A (part) of village Kolkalyan, Kalina, Santacruz East, Mumbai 400055 |

**IMPORTANT DATES**  
INSPECTION OF VEHICLES DATE & TIME: 22-05-2024 FROM 11:00 AM TO 4:00 PM  
DATE OF SUBMISSION OF EMD: 30-05-2024 up to 05.00 PM  
E-AUCTION DATE TIME: 31-05-2024 FROM 02.00 PM TO 06.00 PM

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> and <https://bob.auctiontiger.net>.

Date: 14.05.2024  
Place: Mumbai

Authorized Officer  
Bank Of Baroda

MahaREAT/Jud/573/2024.  
Dated: 06/04/2024.  
BEFORE THE MAHARASHTRA REAL ESTATE APPELLATE TRIBUNAL, (MahaREAT), MUMBAI.  
PUBLICATION NOTICE  
M.A. No. 564/2023 (Keeping Abyeance) In  
Appeal No. AT006/144250/2023  
Neelam Ashok Pandey & Anr. Versus  
Shree Swastick Builders & Ors.  
To, Respondents  
M/s. Shree Swastick Builders  
Partners- 1] Shri. Kamal Kishor Khetan  
2] Shri. Shalendra Sharma  
3] Shri. Kanjibhai Patel  
All having address at- 115, Ostwal Paradise, Mira Bhayander, Mira Road, Opp. Shivur Garden & KFC, Thane-401 107.  
Whereas the Appellant Above named has filed the above Appeal No. 144250/2023 challenging the Order dated 11/11/2022 passed by Real Estate Appellate Tribunal Mumbai in Complaint No. CC00600000195981. You are hereby summoned to appear before this RERA Appellate Tribunal, in person or by an Advocate on 28th July, 2024, failing which the Appeal will be disposed of ex-parte. Given under my hand and seal on the 6th day of May, 2024.

Sd/-  
(S.S. Kharat) (P. A. Waghmare)  
Registrar, Senior Clerk.  
MahaREAT, Mumbai.

**PUBLIC NOTICE**

This is for notice of the general public that a political party is proposed to be registered by the name of **Konkan Pradeshik Paksh**. The office of the party is located at 1st Floor, 08 Mazhar Atlantis, Ugda Maruti Madir, Paag, Behind MSEB Power House, Chiplun, District - Ratnagiri, Maharashtra - 415605. This Party has submitted application to the Election Commission of India, New Delhi for its registration as Political Party under Section 29A of the Representation of People Act, 1951-Names/address of the office-bearers of the party are as follows:

President : **Adv. Owais Anwar Pechkar**, 1, Owais Plaza, Gowalkot Road, Chiplun, Ratnagiri, Maharashtra - 415605.  
General Secretary : **Adv. Shubham Suresh Upadhyay**, Flat No. 104, Plot No. 45/B, Sagar Darshan, Sector 27, Seawoods, Navi Mumbai -400706.  
Treasurer: **CA Naveed Abdul Saeed Mulla**, Flat No. A7, Mahagajanan CHSL Cooperative Society, Plot No. 19, Sector 9A, Vashi, Navi Mumbai -400703.

If anyone has any objection to the registration of **Konkan Pradeshik Paksh** they may send their Objection with reasons thereof, to the Secretary (Political Party) Election Commission of India, Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi-110 001 within **30 days** of the publication of this notice.

**Bank of Maharashtra**  
BORIVALI WEST BRANCH (0092) Kailash Kutir, Plot B, Maharashtra Nagar, Off L.T. Road, Borivali (W), Mumbai- 400 092  
Tel No. 022-28903869/70/71  
Emai Id:- Bom92@mahabank.co.in  
Head Office:- LOKMANGAL, 1501, SHIVAJI NAGAR, PUNE-5

**POSSESSION NOTICE (For Immoveable property) [Rule 8 (I)]**

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Bank of Maharashtra, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 has issued a demand notice dated 7th March 2024 under Section 13 (2) of the said Act and called upon you **Mr. Rakesh Kumar Singh** to repay the amount mentioned in the said notice being **Rs.64,32,432/-** plus unapplied interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned hereinabove having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower and Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer of Bank of Maharashtra has taken possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provisions of Section 13(4) of the said Act on this **13th May 2024**.

The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount as mentioned above. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immoveable Property:**  
Flat No.901,9th floor, A-Wing, Kavya Hill View CHSL, Anand Nagar, Boriwade, Ghodbunder Road, Thane-400615. Admeasuring 422.00 Sq. Ft. Carpet Area owned by Mr. Rakesh Kumar Singh.

Date : 13.05.2024  
Place : Thane

Authorized Officer & Chief Manager  
Bank Of Maharashtra

**PATANJALI**  
**PATANJALI FOODS LIMITED**  
(Formerly known as Ruchi Soya Industries Limited)  
CIN: L15140MH1986PLC038536  
Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -400021

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024 (Rs. in Lakhs)

| S. No. | Particulars  | STANDALONE           |                        |                      |                      |                      |
|--------|--|----------------------|------------------------|----------------------|----------------------|----------------------|
|        |  | Quarter Ended        |                        | Year Ended           |                      |                      |
|        |  | 31.03.2024 (Audited) | 31.12.2023 (Unaudited) | 31.03.2023 (Audited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2023 (Audited) |
| 1      | Total Income from Operations   | 8,22,166.29          | 7,91,070.23            | 7,87,292.40          | 31,72,135.45         | 31,52,465.60         |
| 2      | Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 29,971.83            | 30,578.74              | 34,938.99            | 1,06,008.52          | 1,17,896.13          |
| 3      | Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 29,971.83            | 30,578.74              | 34,938.99            | 1,06,008.52          | 1,17,896.13          |
| 4      | Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 20,631.93            | 21,654.16              | 26,370.79            | 76,515.09            | 88,644.11            |
| 5      | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 21,384.07            | 21,062.47              | 26,233.22            | 77,946.29            | 88,204.81            |
| 6      | Equity Share Capital   | 7,238.37             | 7,238.37               | 7,238.37             | 7,238.37             | 7,238.37             |
| 7      | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | -                    | -                      | -                    | 10,13,292.95         | 9,77,418.30          |
| 8a.    | Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before extraordinary and exceptional items) *Not annualised  |                      |                        |                      |                      |                      |
|        | 1. Basic :   | 5.70*                | 5.98*                  | 7.30*                | 21.14                | 24.54                |
|        | 2. Diluted :   | 5.70*                | 5.98*                  | 7.30*                | 21.14                | 24.54                |
| 8b.    | Earnings Per Share (of Rs. 2/- each) (after extraordinary and exceptional items) *Not annualised   |                      |                        |                      |                      |                      |
|        | 1. Basic :   | 5.70*                | 5.98*                  | 7.30*                | 21.14                | 24.54                |
|        | 2. Diluted :   | 5.70*                | 5.98*                  | 7.30*                | 21.14                | 24.54                |

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of the Company- [www.patanjalifoods.com](http://www.patanjalifoods.com) and on the Stock Exchange websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

Place: Haridwar  
Date: May 14, 2024

For AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS  
Ram Bharat  
Managing Director

**HP Adhesives Limited**  
Registered Office : 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri East, Mumbai 400099.  
Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri East, Mumbai 400093.  
Website: [www.hpadesives.com](http://www.hpadesives.com), Email: [investors@hpadesives.com](mailto:investors@hpadesives.com)  
CIN : L24304MH2019PLC325019

**EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024**  
(Rs. In Lakhs)

| Sr. No. | Particulars   | Quarter Ended |            | Year Ended |            |
|---------|---|---------------|------------|------------|------------|
|         |   | 31.03.2024    | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2023 |
|         |   | Unaudited     | Unaudited  | Audited    | Audited    |
| 1       | Total Income from Operations  | 6,018.70      | 5,845.01   | 23,927.69  | 23,593.06  |
| 2       | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)  | 805.79        | 630.58     | 2,789.26   | 1,640.90   |
| 3       | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items*)   | 805.79        | 627.17     | 2,811.66   | 1,503.36   |
| 4       | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items*)  | 560.70        | 387.17     | 2,056.81   | 1,085.81   |
| 5       | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax) | 553.46        | 374.50     | 2,060.10   | 1,094.89   |
| 6       | Paid up Equity Share Capital  | 1,837.49      | 1,837.49   | 1,837.49   | 1,837.49   |
| 7       | Reserves (excluding Revaluation Reserve)  |               |            | 15,051.43  | 12,991.33  |
| 8       | Earning Per Share (FV of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) (Not Annualised For Quarters)                           |               |            |            |            |
|         | Basic   | 0.61          | 0.42       | 2.24       | 1.18       |
|         | Diluted   | 0.61          | 0.42       | 2.24       | 1.18       |

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and Audited for year ended March 31, 2024 filed with the stock exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the website of the Stock Exchange(s) ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and can also be accessed on the website of the Company ([www.hpadesives.com](http://www.hpadesives.com)).  
2 The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 14, 2024.  
3 The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified/ regrouped/ restated, whenever necessary.  
4 Figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and year to date figures upto the third quarter of the relevant financial year.

Sd/-  
Mrs. Anjana Haresh Motwani  
Chairperson & Executive Director  
DIN: 02650184

Place: Mumbai  
Date: 14<sup>th</sup> May, 2024

**SHRIRAM** SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED  
CIN: L65991MH1994PLC079874  
Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071.  
Email ID: [srm@shriramamc.in](mailto:srm@shriramamc.in), Website: [www.shriramamc.in](http://www.shriramamc.in)

**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024**  
(Rupees in Lakhs)

| Sl. No. | Particulars  | Quarter ended March 31, 2024 | Year ended March 31, 2024 | Quarter ended March 31, 2023 | Year ended March 31, 2023 |
|---------|--|------------------------------|---------------------------|------------------------------|---------------------------|
| 1       | Total Income from Operations   | 199.70                       | 794.12                    | 141.50                       | 573.11                    |
| 2       | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (233.38)                     | (680.68)                  | (181.97)                     | (447.48)                  |
| 3       | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (233.38)                     | (680.68)                  | (181.97)                     | (447.48)                  |
| 4       | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (240.15)                     | (685.92)                  | (94.53)                      | (403.08)                  |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (236.83)                     | (680.27)                  | (95.97)                      | (405.66)                  |
| 6       | Equity Share Capital   | 1,301.69                     | 1,301.69                  | 644.32                       | 644.32                    |
| 7       | Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year                                    |                              | 6,454.60                  |                              | (177.35)                  |
| 8       | Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)   |                              |                           |                              |                           |
|         | 1. Basic (₹ Per Share)   | (1.84)                       | (7.35)                    | (1.58)                       | (6.72)                    |
|         | 2. Diluted (₹ Per Share)   | *(1.84)                      | *(7.35)                   | *(1.58)                      | *(6.72)                   |

(\*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share.

Notes:  
(1) The above Audited Financial Results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The said financial results have been subject to audit by the Statutory Auditors of the Company.  
(2) The above is an extract of the detailed Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 are available on the website of BSE Limited [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.shriramamc.in](http://www.shriramamc.in).

By Order of the Board of Directors  
FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED  
Sd/-  
KARTIK JAIN  
MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)

Place: Mumbai  
Date: May 15, 2024

**Ideas Create, Values Protect**

**Consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2024** (₹ in Crores)

| Particulars   | Quarter Ended            |                              | Year Ended               |                          |                          |
|---|--------------------------|------------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|
|   | March 31, 2024 (Audited) | December 31, 2023 (Reviewed) | March 31, 2023 (Audited) | March 31, 2024 (Audited) | March 31, 2023 (Audited) |
| 1 Total income from operations  | 3,026.62                 | 2,414.55                     | 3,027.03                 | 9,601.57                 | 8,632.58                 |
| 2 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 217.89                   | 89.16                        | 148.49                   | 437.39                   | 384.72                   |
| 3 Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 217.89                   | 89.16                        | 148.49                   | 437.39                   | 384.72                   |
| 4 Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 203.08                   | 152.28                       | 172.11                   | 528.04                   | 405.55                   |
| 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 332.32                   | 138.44                       | 174.41                   | 673.94                   | 424.13                   |
| 6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)  | 89.89                    | 89.89                        | 89.84                    | 89.89                    | 89.84                    |
| 7 Reserves (excluding Revaluation Reserves)   |                          |                              |                          | 4,335.66                 | 6,277.43                 |
| 8 Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)  |                          |                              |                          |                          |                          |
| - Basic (Not annualised for quarters)   | 1.88                     | 1.39                         | 1.66                     | 4.68                     | 3.83                     |
| - Diluted (Not annualised for quarters)   | 1.88                     | 1.39                         | 1.66                     | 4.68                     | 3.83                     |

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of quarter and year ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.edelweissfin.com](http://www.edelweissfin.com)).  
2 The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14 May 2024.  
3 The consolidated financial results of the Company for the quarter and year ended 31 March 2024 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified audit report.

**Standalone financial results for the quarter and year ended 31 March 2024** (₹ in Crores)

| Particulars   | Quarter Ended            |                              | Year Ended               |                          |                          |
|---|--------------------------|------------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|
|   | March 31, 2024 (Audited) | December 31, 2023 (Reviewed) | March 31, 2023 (Audited) | March 31, 2024 (Audited) | March 31, 2023 (Audited) |
| 1 Total income from operations  | 800.43                   | (140.67)                     | 2,453.92                 | 1,027.68                 | 3,088.69                 |
| 2 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 681.88                   | (257.08)                     | 2,271.44                 | 515.53                   | 2,314.64                 |
| 3 Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 681.88                   | (257.08)                     | 2,271.44                 | 515.53                   | 2,314.64                 |
| 4 Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 731.54                   | (195.01)                     | 2,305.40                 | 695.21                   | 2,388.23                 |
| 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 731.11                   | (195.01)                     | 2,305.43                 | 694.78                   | 2,388.26                 |
| 6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)  | 89.89                    | 89.89                        | 89.84                    | 89.89                    | 89.84                    |
| 7 Reserves (excluding Revaluation Reserves)   |                          |                              |                          | 5,372.96                 | 7,165.42                 |
| 8 Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)  |                          |                              |                          |                          |                          |
| - Basic (Not annualised for quarters)   | 8.13                     | (2.17)                       | 25.27                    | 7.73                     | 26.59                    |
| - Diluted (Not annualised for quarters)   | 8.12                     | (2.17)                       | 25.26                    | 7.72                     | 26.59                    |

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of quarter and year ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.edelweissfin.com](http://www.edelweissfin.com)).  
2 The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14 May 2024.  
3 The standalone financial results of the Company for the quarter and year ended 31 March 2024 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified audit report.

On behalf of the Board of Directors  
Rashesh Shah  
Chairman

14 May 2024

**Edelweiss**  
Ideas create, values protect

Edelweiss Financial Services Limited  
CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098  
Tel: +91-22-4079 5199 Website: [www.edelweissfin.com](http://www.edelweissfin.com)

| Abhinav Capital Services Limited  |  |               |            |            |            |
|---|--|---------------|------------|------------|------------|
| B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097<br>CIN : L65990MH1994PLC083603 |  |               |            |            |            |
| Statement of Audited Financial Results for the Quarter & year Ended 31.03.2024  |  |               |            |            |            |
| Sr. No.   | Particulars  | Quarter ended |            | Year ended |            |
|   |  | 31-03-2024    | 31-03-2023 | 31-03-2024 | 31-03-2023 |
|   |  | (Audited)     | (Audited)  | (Audited)  | (Audited)  |
| 1   | Total income From Operations   | 231.33        | 233.76     | 1,529.47   | 1,324.28   |
| 2   | Net profit/(loss) for the period (before tax, Exceptional And/or Extraordinary Item)   | 93.71         | 16.17      | 1,088.87   | 1,216.31   |
| 3   | Net profit/(loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary Item)  | 93.71         | 16.17      | 1,088.87   | 1,216.31   |
| 4   | Net profit/(loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)  | 81.60         | 160.27     | 926.01     | 968.24     |
| 5   | Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)} | (218.89)      | 160.27     | 739.58     | 422.35     |
| 6   | Paid up Equity Share Capital   | 692.46        | 692.46     | 692.46     | 692.46     |
| 7   | Reserves (Excluding Revaluation Reserve)   | 5,321.23      | 3,839.94   | 5,321.23   | 3,839.94   |
| 8   | Other Comprehensive income   | 1,692.46      | 1,508.15   | 1,692.46   | 1,508.15   |
| 9   | Net worth  | 7,706.15      | 6,040.56   | 7,706.15   | 6,040.56   |
| 10  | Paid up Debt capital /Outstanding Debt   | 3,750.00      | 0.24       | 3,750.00   | 0.24       |
| 11  | Outstanding Redeemable Preference Shares   | NIL           | NIL        | NIL        | NIL        |
| 12  | Debt equity Ratio  | 5.42          | 0.00       | 5.42       | 0.00       |
| 13  | Earning Per Share (of Rs. 10/- Each) (for continuing and Discontinued Operations)-   |               |            |            |            |
|   | 1. Basic (In Rs.)  | 1.18          | 2.31       | 13.37      | 13.98      |
|   | 2. Diluted (In Rs.)  | 1.18          | 2.31       | 13.37      | 13.98      |
| 14  | Capital Redemption Reserve   | NA            | NA         | NA         | NA         |
| 15  | Debt Redemption Reserve  | NA            | NA         | NA         | NA         |
| 16  | Debt Service Coverage Ratio  | 0.29          | 5,005.39   | 0.29       | 5,005.39   |
| 17  | Interest Service Coverage Ratio  | 4.27          | 26.09      | 4.27       | 26.09      |

**Note:**  
1) The above audited financial results were reviewed and approved at the Audit Committee meeting and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on 14th May 2024. The statutory auditors of the company have carried out the audit of the financial results for the quarter and year ended 31st March 2024.  
2) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the audited financial results is available on stock exchange website www.bseindia.com and on Company's website.  
3) The financial results have been prepared with the Indian accounting Standards ("Ind-AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as specified in Section 133 of Companies Act, 2013.

By Order of the Board  
For Abhinav Capital Service Limited  
Sd/-  
Chetan Karia  
Chairperson  
Place : Mumbai  
Date : 14.05.2024

### जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना यादारे देण्यात येते की, मी येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या स्थावर मिळकतीच्या संदर्भात सम्यक् रिकव्हिज्यू प्रव्हॉकेट लिमिटेड, कंपनीच्या अंतर्गत, १९५६ अंतर्गत रितसर विधीसंपादित प्राव्हॉकेट लिमिटेड कंपनीच्या यांच्या सीआयएन क्र. ५५२११०एमएच२००३पीटीसी१४२८१५ आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे प्लॉट क्र. ५२२, सोनगवाला क्रॉस रोड क्र. २, आय. बी. पटेल रोड क्र. २ च्या लगत, मिर्ची इन्डस्ट्रियल इस्टेट, गोरगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ यांच्या नामाधिकारांची तपशीलवारी करत आहे.

कोणत्याही व्यक्तींना खालील नमूद मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये विक्री, गहाण, हस्तांतरण, जोडणे, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, एमओयू, अदलाबदल, भेट, ममत, अन्य कसेहीच्या मार्गाने कोणतेही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध किंवा दावा असल्यास यादारे तसे लिखित स्वरूपात त्याच्या संबंधित दस्तावेज आणि पुराव्यांच्या प्रतिसह मिन्स्वाक्षरीकाराना पत्ता येथे एकत्र/१, गोदरेज हिलसाईड कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. रोड, चिफ्रीली (पश्चिम), मुंबई ४०००७९ येथे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १० दिवसांच्या कालावधीत कळविणे आवश्यक आहे. कर्म करवल्यास, तसे दावे जर काही अस्तित्वात नसतील आणि सोडून दिले असे समजले जातील.

**वरील उल्लेखित परिशिष्ट**  
सोनगवाला इस्टेट, गोरगाव पूर्व, मुंबई उपनगर येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या महसूल गाव आणि गहर सव्हे: पहाडी गोरगाव (पूर्व), सातुका आणि नोंदणीकृत उप जिल्हा: बोरीवली, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा: मुंबई उपनगर येथील दोन्ही वी साऊथच्या वॉर्ड क्र. २१८२(२)/३१८डी, २१८२(३)/३१८डी व २१८२(४)/३१८डी येथील वृहन्मुंबई महानगरपालिकेकरिता मूल्यांकित एकूण मोजमापित १२६१.७० चौसठ् मीटर किंवा तसम आणि वी साऊथच्या वॉर्ड क्र. २१८६/३२०ए, २१८६(१ए)/३२०ए आणि २१८६(१बी)/३२०ए, २१८६(१सी)/३२०ए, २१८६(१डी)/३२०ए, २१८६(१ई)/३२०ए, २१८६(१एफ)/३२०ए, २१८६(१जी)/३२०ए, २१८६(१एच)/३२०ए, २१८६(१आय)/३२०ए, २१८६(१आय२)/३२०ए, २१८६(१आय३)/३२०ए, २१८६(१आय४)/३२०ए, २१८६(१आय५)/३२०ए, २१८६(१आय६)/३२०ए, २१८६(१आय७)/३२०ए, २१८६(१आय८)/३२०ए, २१८६(१आय९)/३२०ए, २१८६(१आय१०)/३२०ए, २१८६(१आय११)/३२०ए, २१८६(१आय१२)/३२०ए, २१८६(१आय१३)/३२०ए, २१८६(१आय१४)/३२०ए, २१८६(१आय१५)/३२०ए, २१८६(१आय१६)/३२०ए, २१८६(१आय१७)/३२०ए, २१८६(१आय१८)/३२०ए, २१८६(१आय१९)/३२०ए, २१८६(१आय२०)/३२०ए, २१८६(१आय२१)/३२०ए, २१८६(१आय२२)/३२०ए, २१८६(१आय२३)/३२०ए, २१८६(१आय२४)/३२०ए, २१८६(१आय२५)/३२०ए, २१८६(१आय२६)/३२०ए, २१८६(१आय२७)/३२०ए, २१८६(१आय२८)/३२०ए, २१८६(१आय२९)/३२०ए, २१८६(१आय३०)/३२०ए, २१८६(१आय३१)/३२०ए, २१८६(१आय३२)/३२०ए, २१८६(१आय३३)/३२०ए, २१८६(१आय३४)/३२०ए, २१८६(१आय३५)/३२०ए, २१८६(१आय३६)/३२०ए, २१८६(१आय३७)/३२०ए, २१८६(१आय३८)/३२०ए, २१८६(१आय३९)/३२०ए, २१८६(१आय४०)/३२०ए, २१८६(१आय४१)/३२०ए, २१८६(१आय४२)/३२०ए, २१८६(१आय४३)/३२०ए, २१८६(१आय४४)/३२०ए, २१८६(१आय४५)/३२०ए, २१८६(१आय४६)/३२०ए, २१८६(१आय४७)/३२०ए, २१८६(१आय४८)/३२०ए, २१८६(१आय४९)/३२०ए, २१८६(१आय५०)/३२०ए, २१८६(१आय५१)/३२०ए, २१८६(१आय५२)/३२०ए, २१८६(१आय५३)/३२०ए, २१८६(१आय५४)/३२०ए, २१८६(१आय५५)/३२०ए, २१८६(१आय५६)/३२०ए, २१८६(१आय५७)/३२०ए, २१८६(१आय५८)/३२०ए, २१८६(१आय५९)/३२०ए, २१८६(१आय६०)/३२०ए, २१८६(१आय६१)/३२०ए, २१८६(१आय६२)/३२०ए, २१८६(१आय६३)/३२०ए, २१८६(१आय६४)/३२०ए, २१८६(१आय६५)/३२०ए, २१८६(१आय६६)/३२०ए, २१८६(१आय६७)/३२०ए, २१८६(१आय६८)/३२०ए, २१८६(१आय६९)/३२०ए, २१८६(१आय७०)/३२०ए, २१८६(१आय७१)/३२०ए, २१८६(१आय७२)/३२०ए, २१८६(१आय७३)/३२०ए, २१८६(१आय७४)/३२०ए, २१८६(१आय७५)/३२०ए, २१८६(१आय७६)/३२०ए, २१८६(१आय७७)/३२०ए, २१८६(१आय७८)/३२०ए, २१८६(१आय७९)/३२०ए, २१८६(१आय८०)/३२०ए, २१८६(१आय८१)/३२०ए, २१८६(१आय८२)/३२०ए, २१८६(१आय८३)/३२०ए, २१८६(१आय८४)/३२०ए, २१८६(१आय८५)/३२०ए, २१८६(१आय८६)/३२०ए, २१८६(१आय८७)/३२०ए, २१८६(१आय८८)/३२०ए, २१८६(१आय८९)/३२०ए, २१८६(१आय९०)/३२०ए, २१८६(१आय९१)/३२०ए, २१८६(१आय९२)/३२०ए, २१८६(१आय९३)/३२०ए, २१८६(१आय९४)/३२०ए, २१८६(१आय९५)/३२०ए, २१८६(१आय९६)/३२०ए, २१८६(१आय९७)/३२०ए, २१८६(१आय९८)/३२०ए, २१८६(१आय९९)/३२०ए, २१८६(१आय१००)/३२०ए, २१८६(१आय१०१)/३२०ए, २१८६(१आय१०२)/३२०ए, २१८६(१आय१०३)/३२०ए, २१८६(१आय१०४)/३२०ए, २१८६(१आय१०५)/३२०ए, २१८६(१आय१०६)/३२०ए, २१८६(१आय१०७)/३२०ए, २१८६(१आय१०८)/३२०ए, २१८६(१आय१०९)/३२०ए, २१८६(१आय११०)/३२०ए, २१८६(१आय१११)/३२०ए, २१८६(१आय११२)/३२०ए, २१८६(१आय११३)/३२०ए, २१८६(१आय११४)/३२०ए, २१८६(१आय११५)/३२०ए, २१८६(१आय११६)/३२०ए, २१८६(१आय११७)/३२०ए, २१८६(१आय११८)/३२०ए, २१८६(१आय११९)/३२०ए, २१८६(१आय१२०)/३२०ए, २१८६(१आय१२१)/३२०ए, २१८६(१आय१२२)/३२०ए, २१८६(१आय१२३)/३२०ए, २१८६(१आय१२४)/३२०ए, २१८६(१आय१२५)/३२०ए, २१८६(१आय१२६)/३२०ए, २१८६(१आय१२७)/३२०ए, २१८६(१आय१२८)/३२०ए, २१८६(१आय१२९)/३२०ए, २१८६(१आय१३०)/३२०ए, २१८६(१आय१३१)/३२०ए, २१८६(१आय१३२)/३२०ए, २१८६(१आय१३३)/३२०ए, २१८६(१आय१३४)/३२०ए, २१८६(१आय१३५)/३२०ए, २१८६(१आय१३६)/३२०ए, २१८६(१आय१३७)/३२०ए, २१८६(१आय१३८)/३२०ए, २१८६(१आय१३९)/३२०ए, २१८६(१आय१४०)/३२०ए, २१८६(१आय१४१)/३२०ए, २१८६(१आय१४२)/३२०ए, २१८६(१आय१४३)/३२०ए, २१८६(१आय१४४)/३२०ए, २१८६(१आय१४५)/३२०ए, २१८६(१आय१४६)/३२०ए, २१८६(१आय१४७)/३२०ए, २१८६(१आय१४८)/३२०ए, २१८६(१आय१४९)/३२०ए, २१८६(१आय१५०)/३२०ए, २१८६(१आय१५१)/३२०ए, २१८६(१आय१५२)/३२०ए, २१८६(१आय१५३)/३२०ए, २१८६(१आय१५४)/३२०ए, २१८६(१आय१५५)/३२०ए, २१८६(१आय१५६)/३२०ए, २१८६(१आय१५७)/३२०ए, २१८६(१आय१५८)/३२०ए, २१८६(१आय१५९)/३२०ए, २१८६(१आय१६०)/३२०ए, २१८६(१आय१६१)/३२०ए, २१८६(१आय१६२)/३२०ए, २१८६(१आय१६३)/३२०ए, २१८६(१आय१६४)/३२०ए, २१८६(१आय१६५)/३२०ए, २१८६(१आय१६६)/३२०ए, २१८६(१आय१६७)/३२०ए, २१८६(१आय१६८)/३२०ए, २१८६(१आय१६९)/३२०ए, २१८६(१आय१७०)/३२०ए, २१८६(१आय१७१)/३२०ए, २१८६(१आय१७२)/३२०ए, २१८६(१आय१७३)/३२०ए, २१८६(१आय१७४)/३२०ए, २१८६(१आय१७५)/३२०ए, २१८६(१आय१७६)/३२०ए, २१८६(१आय१७७)/३२०ए, २१८६(१आय१७८)/३२०ए, २१८६(१आय१७९)/३२०ए, २१८६(१आय१८०)/३२०ए, २१८६(१आय१८१)/३२०ए, २१८६(१आय१८२)/३२०ए, २१८६(१आय१८३)/३२०ए, २१८६(१आय१८४)/३२०ए, २१८६(१आय१८५)/३२०ए, २१८६(१आय१८६)/३२०ए, २१८६(१आय१८७)/३२०ए, २१८६(१आय१८८)/३२०ए, २१८६(१आय१८९)/३२०ए, २१८६(१आय१९०)/३२०ए, २१८६(१आय१९१)/३२०ए, २१८६(१आय१९२)/३२०ए, २१८६(१आय१९३)/३२०ए, २१८६(१आय१९४)/३२०ए, २१८६(१आय१९५)/३२०ए, २१८६(१आय१९६)/३२०ए, २१८६(१आय१९७)/३२०ए, २१८६(१आय१९८)/३२०ए, २१८६(१आय१९९)/३२०ए, २१८६(१आय२००)/३२०ए, २१८६(१आय२०१)/३२०ए, २१८६(१आय२०२)/३२०ए, २१८६(१आय२०३)/३२०ए, २१८६(१आय२०४)/३२०ए, २१८६(१आय२०५)/३२०ए, २१८६(१आय२०६)/३२०ए, २१८६(१आय२०७)/३२०ए, २१८६(१आय२०८)/३२०ए, २१८६(१आय२०९)/३२०ए, २१८६(१आय२१०)/३२०ए, २१८६(१आय२११)/३२०ए, २१८६(१आय२१२)/३२०ए, २१८६(१आय२१३)/३२०ए, २१८६(१आय२१४)/३२०ए, २१८६(१आय२१५)/३२०ए, २१८६(१आय२१६)/३२०ए, २१८६(१आय२१७)/३२०ए, २१८६(१आय२१८)/३२०ए, २१८६(१आय२१९)/३२०ए, २१८६(१आय२२०)/३२०ए, २१८६(१आय२२१)/३२०ए, २१८६(१आय२२२)/३२०ए, २१८६(१आय२२३)/३२०ए, २१८६(१आय२२४)/३२०ए, २१८६(१आय२२५)/३२०ए, २१८६(१आय२२६)/३२०ए, २१८६(१आय२२७)/३२०ए, २१८६(१आय२२८)/३२०ए, २१८६(१आय२२९)/३२०ए, २१८६(१आय२३०)/३२०ए, २१८६(१आय२३१)/३२०ए, २१८६(१आय२३२)/३२०ए, २१८६(१आय२३३)/३२०ए, २१८६(१आय२३४)/३२०ए, २१८६(१आय२३५)/३२०ए, २१८६(१आय२३६)/३२०ए, २१८६(१आय२३७)/३२०ए, २१८६(१आय२३८)/३२०ए, २१८६(१आय२३९)/३२०ए, २१८६(१आय२४०)/३२०ए, २१८६(१आय२४१)/३२०ए, २१८६(१आय२४२)/३२०ए, २१८६(१आय२४३)/३२०ए, २१८६(१आय२४४)/३२०ए, २१८६(१आय२४५)/३२०ए, २१८६(१आय२४६)/३२०ए, २१८६(१आय२४७)/३२०ए, २१८६(१आय२४८)/३२०ए, २१८६(१आय२४९)/३२०ए, २१८६(१आय२५०)/३२०ए, २१८६(१आय२५१)/३२०ए, २१८६(१आय२५२)/३२०ए, २१८६(१आय२५३)/३२०ए, २१८६(१आय२५४)/३२०ए, २१८६(१आय२५५)/३२०ए, २१८६(१आय२५६)/३२०ए, २१८६(१आय२५७)/३२०ए, २१८६(१आय२५८)/३२०ए, २१८६(१आय२५९)/३२०ए, २१८६(१आय२६०)/३२०ए, २१८६(१आय२६१)/३२०ए, २१८६(१आय२६२)/३२०ए, २१८६(१आय२६३)/३२०ए, २१८६(१आय२६४)/३२०ए, २१८६(१आय२६५)/३२०ए, २१८६(१आय२६६)/३२०ए, २१८६(१आय२६७)/३२०ए, २१८६(१आय२६८)/३२०ए, २१८६(१आय२६९)/३२०ए, २१८६(१आय२७०)/३२०ए, २१८६(१आय२७१)/३२०ए, २१८६(१आय२७२)/३२०ए, २१८६(१आय२७३)/३२०ए, २१८६(१आय२७४)/३२०ए, २१८६(१आय२७५)/३२०ए, २१८६(१आय२७६)/३२०ए, २१८६(१आय२७७)/३२०ए, २१८६(१आय२७८)/३२०ए, २१८६(१आय२७९)/३२०ए, २१८६(१आय२८०)/३२०ए, २१८६(१आय२८१)/३२०ए, २१८६(१आय२८२)/३२०ए, २१८६(१आय२८३)/३२०ए, २१८६(१आय२८४)/३२०ए, २१८६(१आय२८५)/३२०ए, २१८६(१आय२८६)/३२०ए, २१८६(१आय२८७)/३२०ए, २१८६(१आय२८८)/३२०ए, २१८६(१आय२८९)/३२०ए, २१८६(१आय२९०)/३२०ए, २१८६(१आय२९१)/३२०ए, २१८६(१आय२९२)/३२०ए, २१८६(१आय२९३)/३२०ए, २१८६(१आय२९४)/३२०ए, २१८६(१आय२९५)/३२०ए, २१८६(१आय२९६)/३२०ए, २१८६(१आय२९७)/३२०ए, २१८६(१आय२९८)/३२०ए, २१८६(१आय२९९)/३२०ए, २१८६(१आय३००)/३२०ए, २१८६(१आय३०१)/३२०ए, २१८६(१आय३०२)/३२०ए, २१८६(१आय३०३)/३२०ए, २१८६(१आय३०४)/३२०ए, २१८६(१आय३०५)/३२०ए, २१८६(१आय३०६)/३२०ए, २१८६(१आय३०७)/३२०ए, २१८६(१आय३०८)/३२०ए, २१८६(१आय३०९)/३२०ए, २१८६(१आय३१०)/३२०ए, २१८६(१आय३११)/३२०ए, २१८६(१आय३१२)/३२०ए, २१८६(१आय३१३)/३२०ए, २१८६(१आय३१४)/३२०ए, २१८६(१आय३१५)/३२०ए, २१८६(१आय३१६)/३२०ए, २१८६(१आय३१७)/३२०ए, २१८६(१आय३१८)/३२०ए, २१८६(१आय३१९)/३२०ए, २१८६(१आय३२०)/३२०ए, २१८६(१आय३२१)/३२०ए, २१८६(१आय३२२)/३२०ए, २१